

## Press Note

On the occasion of the International Day of Forests (21<sup>st</sup> March 2022), the Mangrove Foundation and Mangrove Cell, Maharashtra Forest Department in collaboration with office of the Chief Postmaster General, Maharashtra Circle released a flamingo themed Special Cover and Special Cancellation. The event was held at the General Post Office, Mumbai and the cover & cancellation were released at the hands of Smt. Veena Srinivas, Chief Postmaster General, Maharashtra Circle and Mr. Virendra Tiwari, Additional Principal Chief Conservator of Forests, Mangrove Cell. The said special cover depicts the two species of flamingos (Lesser and Greater) that migrate to Mumbai every year during winter season. The Special Cancellation shows the Lesser Flamingo in the mudflat habitat. The cancellation is linked with an augmented reality mode which when scanned shows the animated flamingos feeding along with their calls.

Also, during the said event, picture postcards and special cancellation (with augmented reality mode) on leopards was released. The event also saw the release of picture postcards on the avian diversity of Maharashtra and Goa.

The other dignitaries present for the said programme were Smt. Swati Pandey, Postmaster General, Mumbai Region, Shri. G. Mallikarjun, Director, Sanjay Gandhi National Park, Shri. Adarsh Reddy, Divisional Forest Officer, Mumbai Mangrove Conservation Unit (MMCU), Shri. Rajendra Magdum, Assistant Conservator of Forest, MMCU, Shri. Suresh Varak, Range Forest Officer, Central Mumbai, MMCU and officials from Mangrove Foundation.

As the flamingos and leopards are the flagship species of Mumbai's rich biodiversity, the Special Cover and the postcards will help in creating awareness regarding the conservation and protection of wildlife and forests of the State.

## प्रकाशमाध्यमांकरीता प्रकाशन

२१ मार्च २०२२ रोजीच्या आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधून कांदळवन प्रतिष्ठान आणि कांदळवन कक्ष, महाराष्ट्र वन विभागाने मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने फ्लेमिंगोवर आधारीत स्पेशल कव्हर आणि स्पेशल कॅन्सलेशनचे अनावरण केले. हा कार्यक्रम मुख्य पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयात पार पडला. या स्पेशल कव्हर आणि स्पेशल कॅन्सलेशनचे अनावरण श्रीमती विणा श्रीनिवास, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल आणि श्री. वीरेन्द्र तिवारी, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष यांचा हस्ते झाले. या कव्हरवर दरवर्षी मुंबईत हिवाळी स्थलांतर करून येणाऱ्या छोटा आणि मोठा फ्लेमिंगो या दोन प्रजातींची माहिती दिली आहे. स्पेशल कॅन्सलेशनवर यातील दलदली अधिवासातील छोटा रोहित पक्ष्याचे रेखाचित्र आहे. हे कॅन्सलेशन ऑगमेंटेड रियालिटी मोड सोबत जोडले असल्याने ते स्कॅन केल्यास अन्न भक्षण करणारा रोहित पक्षी पाहता येणार आहे व त्याचा आवाजही ऐकता येणार आहे.

या कार्यक्रमात बिबट्याच्या छायाचित्र पोस्टकार्ड आणि त्याचे ऑगमेंटेड रियालिटी मोड सोबत जोडलेले स्पेशल कॅन्सलेशनचेही अनावरण करण्यात आले. याच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील पक्षीसंपदेवर आधारीत छायाचित्र पोस्टकार्ड्स चेही अनावरण केले गेले.

वरील नमूद मान्यवरांखेरीज या कार्यक्रमास श्रीमती. स्वाती पांडे, पोस्टमास्टर जनरल, मुंबई, श्री. जी. मल्लिकार्जून, संचालक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, श्री. आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक, श्री. राजेंद्र मगदूम, सहाय्यक वनसंरक्षक, मुंबई कांदळवन संधारण घटक, श्री. सुरेश वरक, वनक्षेत्रपाल, मध्य मुंबई, मुंबई कांदळवन संधारण घटक आणि कांदळवन प्रतिष्ठानाचे अधिकारी उपस्थित होते.

फ्लेमिंगो आणि बिबट्या हे मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे प्रमुख सूचक असल्याने हे स्पेशल कव्हर आणि स्पेशल कॅन्सलेशन राज्यातील वन्यजीव आणि वनांच्या संवर्धन आणि संरक्षणाविषयी जननागृती करण्यात मदत करतील.